(Formerly Swan Mills Limited)
6, Feltham House, 2nd Floor, 10 J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai – 400001.
Tel: 022 4058 7300, Email: invgrv@swan.co.in
CIN: L17100MH1909PLC000294

Swan/nse/bse 22nd May, 2023

Dept. of Corporate Compliances, National Stock Exchange Limited, Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra –Kurla Complex, Bandra-east, Mumbai – 400 051 Listing Department, BSE Limited, P.J. Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 503310 (BSE) & SWANENERGY (NSE)

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023.

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2023 published on 22nd May, 2023 in the following newspapers:

- 1. Business Standard.
- 2. Mumbai Lakshdeep.

This is for the information of the Exchange, investors and all other concerned please.

Thanking you,

Yours faithfully,

For Swan Energy Limited

(Arun S. Agarwal) Company Secretary

STEEL CITY SECURITIES LIMITED

(CIN: L67120AP1995PLC019521)

Regd Off: "Steel City Heights", #50-81-18, Main Road, Seethammapeta, Visakhapatnam - 530016, Ph: 0891-2563581 Website: www.steelcitynettrade.com, Email: ramu.n@steelcitynettrade.com

Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results of Steel City Securities Limited for the Quarter and Year ended 31st March, 2023

				32.32					0	,	No. III Lakiioj	
SI.	Particulars		St	tandalone		93	Consolidated					
			Quarter Ende	rter Ended		Year Ended		Quarter Ende		Year E	Year Ended	
l	į –	31-03-2023			31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	1,471.46	1,414.02	1,734.32	5,759.78	6,624.78	1,474.26	1,425.18	1,746.93	5,880.96	6,667.37	
2.	Net Profit or (loss) for the period(before tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	289.84	460.77	467.72	1,386.99	1,775.25	277.43	469.25	473.41	1,479.01	1,798.45	
3.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	289.84	460.77	467.72	1,386.99	1,775.25	277.43	469.25	473.41	1,479.01	1,798.45	
4.	Net Profit or (loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	206.03	352.11	337.29	1,021.49	1,292.67	199.38	374.89	343.53	1,120.90	1,381.88	
5.	Other Comprehensive Income, net of Income Tax	4.38	3	72	4.38	840	4.38	_		4.38		
6.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)	210.41	352.11	337.29	1,025.87	1,292.67	203.76	374.89	343.53	1,125.28	1,381.88	
7.	Paid Up Equity Share Capital of the Company (Face Value of Rs. 10/-)	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	
8.	Reserves Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	-		-	8,029.37	7,456.72	ī	-	-	9,643.92	8,971.85	
9.	Earnings per share (not annualised) in Rs.											
	Basic	1.39	2.33	2.23	6.79	8.56	1.35	2.48	2.27	7.45	9.15	
	Diluted	1.39	2.33	2.23	6.79	8.56	1.35	2.48	2.27	7.45	9.15	
No	otes:											

1. The above is an extract of the detailed format for Audited Financial Results for the Quarter and Year ended 31"March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 are available on the website of NSE i.e., www.nseindia.com and hosted on the website of the Company www.steelcitynettrade.com.

2. The Results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards), Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible. 3. The above results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 20.05.2023.

For Steel City Securities Limited

K.SATYANARAYANA **Executive Director** (DIN:00045387)

SATISH KUMAR ARYA Managing Director (DIN:00046156)

PUBLIC NOTICE

UNITY Finance

Date: 20-05-2023

Place: Visakhapatnam

UNITY SMALL FINANCE BANK LTD Corporate Office: Centrum House, Vidyanagari Marg, Kalina,, Santacruz (E) Mumbai – 400 098

PUBLIC NOTICE

Public are hereby informed that Ms. Meghana Yogesh Ahire and Mr. Yogesh B. Ahire had availed Rs. 7,17000/-Loan from erstwhile Punjab & Maharashtra Co-operative Bank against the security of mortgage of immovable property situated at Flat No. 503, 5th Floor, Daffold CHS Ltd. Flower Valley, Khadak Pada Chowk, Kalyan (W)421301 more particularly described in the schedule hereunder. Ms. Meghana Yogesh Ahire and Mr. Yogesh B. Ahire who are also the owners ("Owners") of the Schedule Property had entered into Agreement with PMC Bank to secure the mortgage of Schedule Property in favour of PMC Bank.
The PMC Bank has been amalgamated with Unity Small Finance Bank Ltd. ("Bank") under the Punjab and Maharashtra Co-operative Bank Limited (amalgamation with Unity Small Finance Bank Limited) Scheme, 2022 ("Scheme") sanctioned by the Central Government and notified in official Gazette dated 25.01.2022.
Mr. Yogesh B. Ahire, one of the Owners of the Schedule Property has paid off entire outstanding Loan and approached the Bank for collection of original title deeds pertaining to Schedule Property available with Bank ("Title Deeds")
Notice is hereby given to the legal heirs of late Mr. Yogesh B. Ahire who wish to claim the Title Deeds, to approach the Bank along with succession certificate within seven days from the date of this Public Notice. If the Bank does not receive any claim within such period, the Bank will hand over the Title Deeds to Ms. Meghana Yogesh Ahire and no claim of whatsoever nature by any person shall be entertained thereafter by the Bank in respect of the Schedule Property and any person claiming the Title Deeds may claim with same from Ms. Meghana Yogesh Ahire.

Schedule of the Property: Area Sg.Mt Or Sg. Ft **Property Owner Name** Address Details

Ms. Meghana Yogesh Ahire and Mr. Yogesh B. Ahire Plower Valley, Khadak Pada Chowk, Kalyan-W 421301 582 Sq.Ft Built up

Place :Mumbai Date : 22.05.2023 **Authorised Signatory**

> BEEP INNOVATIONS PRIVATE LIMITED CIN: U50500MH2020PTC341390

B-21, 2nd Floor, 44 Paradise Apt, Laxmibai Jagmohandas Marg, Neapean Sea Road, Mumbai, Mumbai City, Maharashtra - 400026 E-mail ID: contact@beepkart.com, Contact no. 9950850611
Form no INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (incorporation) Rules, 2014] Before the Regional Director, Western Region, Mumbai Ministry of Corporate Affairs

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of BEEP INNOVATIONS PRIVATE LIMITED ("the Company") having its Registered Office at B-21, 2nd Floor, 44 Paradise Apartment, Laxmibai Jagmohandas Marg, Neapean Sea Road, Mumbai, Mumbai City, Maharashtra - 400026

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-ordinary general meeting held on Friday, 17th Day of February, 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Karnataka".,

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objection supported by an afficiavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company a its registered office at the address mentioned above:

For and on behalf BEEP INNOVATIONS PRIVATE LIMITED Date: 22.05.2023 Place: Bangalore

> Opinion, **Insight Out**



Opinion, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

CORRIGENDUM

In the Postal Ballot Notice of Gabriel India Limited published on May 20, 2023 the date mentioned in the bottom of the notice shall be read as May 20, 2023 instead of July 20, 2022.

error occurred inadvertently is regretted.

SURRENDER OF INVESTMENT ADVISER REGISTRATION V.E.C INVESTMENT ADVISERS PRIVATE LIMITED SEBI INVESTMENT ADVISER REGISTRATION NO: INA000011200 ADDRESS: 1111, 11TH FLOOR, RAHEJA CHAMBERS, NARIMAN POINT, MUMBAI, MAHARASHTRA, 400021

NOTICE is hereby given that M/s. V.E.C Investment Advisers Private Limited bearing Investment Adviser registration number INA000011200 and BASL Registration number as BASL1800 intend to apply for surrender of its registration as an Investment Adviser. Any aggrieved party may make any representation against the surrender to V.E.C Investment Advisers Private Limited at the Registered Office, as indicated above, or at scores, gov.in or before SEBI Head Office at Plot No. C4-A, 'G'-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, within 15 days of the date of



SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited) Corporate Identity Number(CIN): L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone:022-40587300; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Audited Consolidated Financial Results For the Ouarter and Year Ended March 31, 2023

[CONSOLIDATED] Ouarter ended | Ouarter ended | Year ended Year ended 31/03/2023 (Audited) Particular 31/03/2023 31/12/2022 31/03/2022 31/03/2022 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 10,274.05 Total income from operations 93,743,35 31,213,67 1,44,891.15 49,409,11 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 15,366,97 (8,628,35) (4,889.70)(6,224.33) (18,422.87) Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items) 9,973.28 (3,234.67)(4,889.70)(6,224.33)(18,422.87 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (15,789.29) 6214,46 (1,570.06)(4,152.42)(6,104.92)Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (1.570.06)(15,777.97 5.671.55 (4,142.02)(6,647.83) 2,639,17 2,639.17 2,639.17 Equity Share Capital 2,639,17 2,639.17 Reserves (excluding Revaluation Reserve as 2,25,728.69 1,21,892.7 shown in the Balance Sheet of previous year) "Earnings Per Share (of Rs. 1/- each) (fo (1.69)Diluted: (7.19)(0.59)(1.69)(2.52)(6.46)

The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.bseindia.com and on the website of the Company www.bsec.com.

www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in												
2. Key Standalone Financial Information:				[F	Rs. in Lakhs]							
Particular	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Quarter ended 31/12/2022 (Unaudited)	Quarter ended 31/03/2022 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2022 (Audited)							
Total Income	6,761.07	9,295.61	30.468.48	54,973.11	40,974.80							
Profit before tax	305.41	57.62	1,117.83	480.16	480.84							
Net Profit after Tax	224.89	44.63	931.48	363.50	317.80							

3. In terms of Section 133 of the Companies Act, 2013, the Company has adopted Indian Accounting Standards (Ind-AS) w.e.f 01.04.2017 and this financial results have been prepared in accordance with the said Ind-AS. Trasnition date to Ind AS is 01.04.2016.

For Swan Energy Limited

Rs. in Lakhs

Paresh V. Merchant Place : Mumbai Date: May 20, 2023 **Executive Director**

OSBI

STATE BANK OF INDIA CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/mislaid with/without duly completed transfer deed (s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share and they have applied to the bank to issue duplicate share certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share should lodge such a claim with the Bank's Transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi – 110055 (email id sbi.igr@alankit.com) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share certificate(s) without further information

STATE BANK OF INDIA

SR.	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF	CERITIFICA	ATE NO(S).	DISTINCT	TIVE NO(S)
No.			SHARES	FROM	то	FROM	то
1	07123154	CAPT MANU SHARMA	1000	236980	236980	7463928131	7463929130
2		JAJODIA TRADE INVEST P LTD	1372	6318727	6318727	8062117161	8062118532

The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequent upon stock split (record date 21.11.2014).

NO OF SHARES: 2372

Date: 22.05.2023 NO. OF S/CERTS: 2

Place: Mumbai

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharasĥtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING एक परिवार एक बैंक

Thane Zonal Office B-37, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604 TELE : 022 25829406, 25823040 FAX: 022 25829731 e-mail: dzmthane@mahabank.co.in Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-5

General Manager

(Shares & Bonds)

DEMAND NOTICE

(Under Section 13(2) of the the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act .2002 (SARFAESI ACT) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002)

The accounts of the following borrowers with Bank of Maharashtra having been classified as NPA, the Bank has issued notice under S.13(2) of the SARFAESI Act on the date mentioned below. In view of the non service of the notice on the last known

address of below mentioned borrowers/Guarantors, this public notice is being published for information of all concerned. The below mentioned Borrowers/Guarantors are called upon to pay to Bank of Maharashtra; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the borrowers' obligation under the said agreements and documents, the respective assets shown against the names have been charged to Bank of Maharashtra.

A. Dinesh Kumar Mishra										
Name & Address of Borrower(s)	 Dinesh Kumar Mishra:- Flat No.204 Nilje, Kalyan)inesh Kumar Mishra:- Flat No.204, A Wing, C Type Building, Nisarg Park, Pandurang Naga Iilje, Kalyan								
Name & Address of Guarantor(s)	Mr.Gulab Ramnath Singh:- Room No. West	:Gulab Ramnath Singh:- Room No.1501, Madrasi Chawl, Sandoz Baug, Azad Nagar, Thane est								
Name of the Branch	Station Road, Thane	station Road, Thane								
Date of Demand Notice	17.05.2023 Date of NPA 30.01.2022									
Particulars of property/ assets charged	Flat No.204, A Wing, C Type Building, Nis	at No.204, A Wing, C Type Building, Nisarg Park, Pandurang Nagar, Nilje, Kalyan, Thane								

Outstanding amount as on the date of issue of demand notice : -

Housing Loan Account No.60119110593 Limit Rs.671000.00 Ledger Balance - Rs.664091.46 Plus Accrued Interest - Rs.157499.31 Total - Rs.821590.77 Plus Unapplied Interest @ 9.40 % p.a. w.e.f.17.05.2023 Plus other charges, costs and expenses till the date of realization Sanction Date - 23.10.2012 B. Excel Industries

of Borrower(s)	2)	Excel Industries: - HIN881, 18 Patkar Piot Asangaon I nane, Manarashtra 421601 Mr Ramnivas Shivbachan Yadav (Proprietor):- Block No 4 B Wing Sai Prerana Apt, Near Court Patkar Plot Kalambe, Shahapur Thane Maharashtra 42601								
Name & Address of Guarantor(s) Miss Priti Parmesh Yadav:- Bldg No 3 Room No 1304, Runuwal Green Goregaon Link Rd, Bhandup West										
Name of the Branc	h	Station Road, Thane								
Date of Demand Not	tice	12.05.2023 Date of NPA 11.05.2023								
Particulars of property, assets charged		Hypothecation of Plant and Machinery Sr No 165/4 and 17/4,Plot no A1/4, Radheshyam Industrial complex survey no 165/4 and 17 hissa no 4 Mouje Asangaon Tal Shahapur								
Outstanding amour	nt as	on the date of issue of demand notice):-							

TL 90.00 Lakh 60415956117 Ledger Balance - Rs.8834277.00 Plus Unapplied Interest @ 12.80 % p.a. w.e.f. 11.05.2023 Plus other charges, costs and expenses till the date of realization

C. Swati Santosh Vibhute Name & Address | Swati Santosh Vibhute 302/A, Datta Park CHS, Near Gulmohar Apt., Kharegaon, Kalwa West, Thane - 400605 Name & Address Mr.Eknath Genubhau Dhamale Room No.2549, Building No.91, Kannamwar Nagar No.2, Near Raigad of Guarantor(s) Chowk, Vikhroli East, Mumbai - 400059

Name of the Branch Station Road, Thane Date of Demand Notice 14.11.2022 Date of NPA 04.11.2022 Particulars of property/ Flat No.302/A, Datta Park CHS, Near Gulmohar Aptmt., Kharegaon, Kalwa West, Thane – 400605 assets charged Outstanding amount as on the date of issue of demand notice : lousing Loan – Rs.8.00 lakhs Ledger Balance – Rs.587114.00 Plus Accrued Interest – Rs.125688.9

ccount No.60053050995 Total – Rs.712802.91 Plus Unapplied Interest @ 11.35 % p.a. w.e.f. 04.11.2022 Plus other charges, costs and expenses till the date of realization Top Up Loan - Rs.7.00 lakhs Ledger Balance – Rs.465464.00 Plus Accrued Interest – Rs.71830.53 nt No.60261921992 Total - Rs.537294.53 Plus Unapplied Interest @ 11.35 % p.a. w.e.f. 04.11.2022

Plus other charges, costs and expenses till the date of realization D.Hema Naval Kanodia

Name & Address 1. Mrs. Hema Naval Kanodia:-602, Avon Plaza-2, Thakur Complex, Kandivali East, Mumbai of Borrower(s) 2. Mr. Naval Babulal Kanodia: - 602, Avon Plaza-2, Thakur Complex, Kandivali East, Mumbai

Date of NPA 29.01.2023 Date of Demand Notice 22.02.2023 Particulars of property/ assets charged Equitable Mortgage of Flat No.1106, 11th floor, C Wing, Bldg. No.3, Sunteck West World 1, Naigaon East, Tal Vasai, Dist Palghar 401208 Outstanding amount as on the date of issue of demand notice : -Housing Loan Rs. 25,00,000/- Ledger Balance Rs.2265615/- Unapplied Interest Rs.115174/- Total Rs. 2380789/-A/c. No.60351744329 Plus Interest w.e. f22.02.2023 @ 9.60% p.a. plus charges, cost, expenses till date of rea

if the concerned Borrowers/Guarantors shall fail to make payment to Bank of Maharashtra as aforesaid, then the Bank o Maharashtra shall be entitled to proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers/ Guarantors as to the costs and consequences. n terms of provisions of SARFAESI ACT, the Concerned Borrowers/Guarantors are prohibited from transferring the above said assets, in any manner whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Bank of Maharashtra. Any contravention of the said provisions will render the concerned persons liable for punishment and /or penalty in accordance with the SARFAESI Act

For more details, noticee may collect the unserved returned notices from the undersigned. Date : 19.05.2023 Dy.Zonal Manager & Authorized Officer Place: Thane Bank of Maharashtra, Thane Zone



BALAJI AMINES LI

Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk, Solapur - 413 224

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. in Lakhs)

									(1.101.111.2011110)			
				Standalone			Consolidated					
SI.	Particulars	Quarter ended			Year e	ended		Quarter ended	Year ended			
No.	o. Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	35093.78	41565.17	62558.64	173603.95	193906.05	47690.01	58847.16	78541.32	237064.20	233760.22	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5099.71	4916.91	12099.13	30537.31	42314.02	8496.48	11502.60	18323.21	56681.52	57828.85	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5099.71	4916.91	12099.13	30537.31	42314.02	8496.48	11502.60	18323.21	56681.52	57828.85	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3772.92	3641.29	8168.22	22754.22	30794.09	5521.34	8379.17	13084.71	40568.30	41790.10	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3756.56	3641.29	8168.22	22737.86	30794.09	5521.34	8371.60	13084.71	40545.48	41790.10	
6	Equity Share Capital	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	
7	Other Equity				139384.56	118590.77				154775.42	124336.81	
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)											
	1. Basic:	11.59	11.24	25.21	70.18	95.04	14.63	19.31	33.56	100.47	113.71	
	2. Diluted:	11.59	11.24	25.21	70.18	95.04	14.63	19.31	33.56	100.47	113.71	

Notes

Date: 20.05.2023

Place: Solapur

- 1 The above Audited results, as reviewed by the Audit Committee, were considered, approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 20, 2023.
- 2 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.balajiamines.com

By the order of Board for Balaji Amines Limited D.Ram Reddy Managing Director

जळगावात ४० क्रिंटल कापसाची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव, दि.२१ : पाचोरा तालुक्यातील वाडी येथे शेतकर्याने ठेवलेला ४० क्विंटल कापूस, पितळी पातेले , बैल नसलेली लोखंडी गाडी असा एकूण ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत माहिती अशी कि , वाडी येथील रहिवाशी असलेले साधना गणेश भोसले यांनी ३ लाख रूपये किमतीचा ४० क्विंटल कापूस एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता . तसेच ऍल्युमिनिअम आणि पाटलाचे साडेचार हजार किमतीचे पातेले , पाण्याचे टॅप , संसारोपयोगी साहित्य आणि बैल नसलेली ३० हजर रूपये किमतीची लोखंडी गाडी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला . याप्रकरणी तक्रार दिल्यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असन तपास पोना रवींद्रसिंग पाटील करीत आहे.

जाहीर सूचना श्री. मनिष धरमचंद सोलंकी (मालक) हे शत्रुंजय दर्शन

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) म्हणून ज्ञात सोसायटीचे प्रामाणिक सदस्य असल्याच दावा करतात आणि अशा सदस्यांना फ्लॅटक्र.१२०३ क्षेत्रफळ ६१० चौरस फूट (बिल्ट-अप) १२व्य मजल्यावर, विंग ए मध्ये, शत्रुंजय दर्शन म्हणून ज्ञात इमारतीमध्ये सदर सोसायटीमधील. कॅडस्टल सव्हे क्रमांक ३८६ (भाग) असलेल्या जिमनीवर बांधकामित माझगाव विभाग, सेठ मोतीशा क्रॉस लेन, भायखळ पूर्व, मुंबई ४०००२७ (**मालमत्ता**) येथे स्थित . असल्याची मालमत्ता आहे. श्रीमती लिलावती मनिलाल झवेरी यांनी मेसर्स अरविंद बिल्डर्स यांच्याकडून दि.२१.०५.१९७७ रोजीच्या विक्री कराराद्वारे सदर मालमत्ता खरेदी केली होती. पुढे, श्रीमती लिलावर्त मनिलाल झवेरी यांनी प्रेमापोटी सदर मालमत्ता त्यांचा मलगा श्री. धरमचंद सोलंकी यांना दि.२४.४.२००१ रोंजीच्या बक्षिस पत्रानसार बक्षिस म्हणन दिले. श्री धरमचंद सोलंकी आणि श्री. मयुर धरमचंद सोलंकी यांनी सदर मालमत्ता श्री.राजेंद्र मणिलाल झवेरी यांच्या कडून दि.२९.०३.२०१० रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केला होता, जे संयुक्त हर्म उपनिबंधक मुंबई शहर ३ येथे अनुक्रमांक बीबीई-३/ २९१३/२०१० अन्वये येथे नोंदणीकृत आहे. श्री धरमचंद सोलंकी यांचे दि.२५.०५.२०२१ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात श्रीमती सहासिनी धरमचंद सोलंकी (**पत्नी**) आणि दोन मुले श्री. मयुर धरमचंद सोलंकी आणि श्री. पराग धरमचंद सोलंकी हे त्यांच्या कायदेशीर वारस आहेत. पुढे, अनुक्रमांक बीबीई-४/ ११२९१/२०२१ अंतर्गत सह उपनिबंधक मुंबई र कडे नोंदणीकृत दि.१८.०८.२०२१ रोजीच्या प्रकाश करारनामाद्वारे श्रीमती सुहासिनी धरमचंद सोलंकी आणि श्री. पराग धरमचंद सोलंकी यांनी यांच्या नावे असलेल्य मालमत्तेचे शीर्षक, स्वारस्य आणि हिस्सा त्यांचे संबंधित अधिकार श्री. मयुर धरमचंद सोलंकी यांच्या नावे केले आहे. सदर मालमत्तेच्या प्रतिभतीच्या विरोधात मंजुर केलेली आर्थिक सुविधा प्रतिभृत करण्यासाठी येस बँक लिमिटेड (अशिल) च्या नावे तारण ठेवण्याचा हेत् आहे.

जर कोणी व्यक्तीस सदर मालमूना किंता कोणत्याई भागावर वारसाहक, विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा उपभाडेपट्टा, करारनामा, हस्तांतर, वहिवाट, उप वहिवाट, मृत्युपत्र, न्यास, ताबा, मालकीहक, बक्षीस कायदेशीर हक, अदलाबदल, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ते, कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर आदेश, निर्णय किंवा हुकूमनामा कर, महसूल, वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यार त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ (सात)** दिवसांच्या कालावधीत खालील नमद पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे मळ दस्तावेजांच्या पतींसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा थेगित. मक्त. माघारी घेतले आहेत. त्याग केले आहे असे समजले जाईल आणि आमचे अशिलांक बंधनकारक असणार नाही आणि मालकांचे सद मालमत्तेबाबतचे एकमेव मालकीत्व कायदेशी . असल्याचे समजले जाईल आणि पुढील कोणत्यार्ह संदर्भाशिवाय आमच्या अशिलाच्या नावे सदर मालमत्तेचे तारण केले जाईल. आज दिनांकीत २२ मे. २०२३

मनिष एन. राजानी व्यवस्थापकीय भागीदार वसमुम लिगल

ए-१०६, १ला मजला, विश्वकर्मा फेज-१ बिल्डींग नं.५ कोहौसोलि.. बँक ऑफ इंडियाच्या वर. अंबाडी रोड, वसई (प.), पालघर-४०१२०२

न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

(नोंदणी क्रमांक: एम.यू .एम./एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सी.)/ १२१७८/२०१२)इमारत क्र.४/अ/ब, नित्यानंद नगर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६. **नोटीस**

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रमांक. ७१०, ए - विंग धारण करणाऱ् सी प्रविचार कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या श्री. प्रविचा विष्णू सावंत, यांचे दिनांक २८/१०/२०२२ रोजी निधन झाले त्यानी नामनिर्देशन केलेले स संस्था या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरिर करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकत मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्य व हरकर्तीच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्य मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर आल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्य भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाह करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य . उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासार्ठ संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ०४.०० वा. ते संध्याकाळी ०७.०० वा. पर्यंत नोटीस दिल्याच्य ारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

क्र.	मयत सभासदाचे नाव	निधन दिनांक	सदनिका क्रमांक
۶.	श्री. प्रविण विष्णू सावंत	२८/१०/२०२२	ए - विंग / ७१०

न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्या करिता आणि वतीने ठिकाण : घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०० ०८६

दिनांक : २२/०५/२०२३

दिनांक: २२.०५.२०२३

न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) करिता अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार

बीप इन्नोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन: यु५०५०एमएच२०२०पीटीसी३४१३१० बी-२१, २रा मजला, ४४ पॅराडाईज अपार्ट., लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, नेपियन्सी रोड, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२६. ईमेल:contact@beepkart.com, संपर्क क्र.:९९५०८५०६११ नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई, सहकार मंत्रालय यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि बीप इन्नोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) यांचे नोंदणीकृत कार्यालय: बी-२१, २रा मजला, ४४ पॅराडाईज अपार्ट., लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, नेपियन्सी रोड, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२६. अर्जटा

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३** रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात् येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वां केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०९३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यां-ऱ्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे क[ा]रण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंव गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाश . गरखेपोसून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२<mark>, महाराष्ट्र</mark> येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यां ोंदणीकत कार्यालयात पाठवावे.

> च्या वतीने व करित बीप इन्नोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड

हेमिर विजयकुमार दोर्श डीआयएन:००००८९६३

जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये मे. युनिस्टार ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता

		आवश्यक तपशिल
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	युनिस्टार ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१९.०१.२०११
m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक – मुंबई
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु७४१२०एमएच२०११पीटीसी२१२५५०
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	२, कृष्ण धाम, रहेजा टाऊनशिप, एल.एस. रहेजा मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९७.
દ્	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१९.0५.२0२३
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१५.११.२०२३
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	श्री. कैलाश थानमल शाह नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी- पी००२६७/२०१७-२०१८/१०५११
9	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	नोंदणीकृत पत्ता: ५०५, २१वी सेन्युरी बिझनेस सेन्टर, बर्ल्ड ट्रेड सेन्टरजबळ, रिंग रोड, सुरत-३९५००२, गुजरात. ई-मेल: ipktshah@gmail.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा - करिता वापरावयाचे पत्ता व ई–मेल	नोंदणीकृत पत्ता: ५०५, २१वी सेन्युरी बिझनेस सेन्टर, बर्ल्ड ट्रेड सेन्टरजबळ, रिंग रोड, सुरत-३९५००२, गुजरात. ई-मेल: cirp.unistar@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	02.04.7073
१२	अंतरिम द्वराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	वेबर्लिक https://ibbi.gov.in/en/home/downloads
2.2		~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक **१९ मे, २०२३** रोजी **मे. युनिस्टार ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड** यांच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांनी दिला आहे मे. युनिस्टार ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्याव अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे ०२ जून, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगा

व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश:, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात साद्र करावेत. नोंद क १२ समोर सचिबद प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमना सीए मध्ये वर्गाचे (वर्ग नमद करावा) अधिकत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड दर्शवावी: लाग नाही.

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. ठिकाण: सुरत

दिनांक: २०.०५.२०२३

मे. युनिस्टार ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेडचे अंतरिम ठराव प्राधिकार नोंद.क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२६७/२०१७-२०१८/१०५१ एएफए वैधता: १९.१२.२०२३

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at Large tha ATE SHRI, TUKARAM SHANKAR BABAR purchased he Flat No. 001. STAP SIGNATURE OF THE the Flat No. 001, STAR SIGNATURE CHS LTD. UNITECH WEST END ROAD, TIRUPATI NAGAF PHASE-II, VIRAR (W) 401303, TAL-VASAI, DIST-PALGHAR from M/S. STAR HOMES vide documen No. VASAI2-06196-2005 dated 11/11/2005. LATE SHI TUKARAM SHANKAR BABAR expired on 14/08/201 LATE SHRI. TUKARAM SHANKAR BABAR wa urvived by his wife SMT, SUNITA TUKARAM BABAR SUNVED by his wife SMI. SUNIA I UKARAM BABAR an 1 Son MR. PRASHANT TUKARAM BABAR an 2 Daughter's namely 1) MISS. LAKSHMI TUKARAM BABAR & 2) MISS. DHANISHREE TUKARAM BABAR W, Client SMT. SUNITA TUKARAM BABAR is the Legal Heir of her Husband LATE SHRI. TUKARAM SHANKAR BABAR along with his One Son And Daughters withig is mentioned above. My Client SMI. Daughters which is mentioned above. My client SM⁻ SUNITA TUKARAM BABAR Son's MR. PRASHAN' TUKARAM BABAR and 2 Daughter's namel' 1) MISS. LAKSHMI TUKARAM BABAR a 2) MISS DHANSHREE TUKARAM BABAR have given NO to transfer the Shares of said Flat in my Client's SMT. SUNITA TUKARAM BABAR name. My Clien SMI. SUNI. A TURKARM BASAR name. My Claims wants to sell the above said Flat. Any one from the public at large having interest and/ or objections/ any Claims for the Transfer of the said flat may raise theil objections in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice. It is also to notify the public at large that any objection/ any Claims or whatsnever nature which may be raised after this whatsoever nature which may be raised after thi period of 15 days will not be entertained. Sd/- ADV. S. K. PANDEY SHOP NO. 15 OM SHIV SAMARTH CHSL, VIRAR (W) 40 1303

किरकोळ मालमत्ता, लघु व मध्यम उद्योग केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर, प्रीवीडी बेलापूर, प्रीटीडी बेलापूर, प्रीवीडी बेलापूर, प्रीवीडी बेलापूर, प्रीवीडी बेलाप

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **अर्जदार (विद्यार्थी)-निवासी पत्ता: श्री. विनोथ कुमार, सह**-अर्जदार (पालक)-निवासी पत्ता: श्रीमती संगारेश्वरी मरियप्पन, ए-२०२, तिरुथी आर्केड, प्लॉट क्र.७, सेक्टर-२१ एमटीपुरमुल कार्यालय खारायजवळ, नवी मुंबई-४१०२१०, सह-अजंदार (पालक) मालमचेचा पत्ता: श्रीमती संगोरखय मरियप्पन, फ्लॅट क्र.२०३, लक्ष्मी रेसिडेन्सी कोहीसोलि., प्लॉट क्र.१२/ए, सेक्टर-३५एफ, खारायर, पनवेल, रायगड-१९०२१०, (गृह कर्ज खाते-शिक्षण कर्ज- ३५५५०६२२७८९) यांनी बैंकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुहल र यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १२.०५.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसे. (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्यरीटायबेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात १५.०५.२०२३ रोजी सचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सद जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक १५.०५.२०२३ रोजी देय रक्कम रू.५०,३७,५७४/- (रुपये पन्नास लाख सदोतीस हज **राचशे चौऱ्याहत्तर फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. नद्र पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यां-. येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटेस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवा केली जाईल. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम

सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमनेचे वर्णन

फ्लॅट क्र.२०३, लक्ष्मी रेसिडेन्सी कोहौसोलि., प्लॉट क्र.१२/ए, सेक्टर-३५एफ, खारघर, पनवेल, रायगड-४१०२१०



Place: Indore

Signet Industries Limited CINL51900MH1985PLC035202

Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, AndheriKurla Road Andheri (East), Mumbai - 400059

Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone no.: 0731-4217800

NOTICE

ठिकाण: नवी मुंबई

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors (BM/02/2023-24) of the company will be held on Tuesday May 30, 2023 at 2:30 PM at the Corporate office of the company at 314/3, SDA Compound, Lasudia Mori, Dewas Naka, Indore - 452 010. To consider and Approve the audited financial results of the Company for the Quarter and year ended on 31st March, 2023 and to recommend dividend, if any, on equity shares of the Company for the financial year ended on 31st March, 2023;

In view of the clarification issued by the BSE Limited on 2nd April, 2019 regarding the commencement of trading restriction period not later than end of every quarter till 48 hours after the declaration of financial results, the Trading Window has been closed from 1 st April, 2023 to 1 st June, 2023 (both days inclusive).

For Signet Industries Limited

Mukesh Sangla **Managing Director** DIN 00189676

स्टेट बँक ऑफ इंडिया

रोज वाचा दै. 'मुंबई

PUBLIC NOTICE

MRS. ZAIBUNNISA SHABBIR SHAIKH AND MR. SHABBIR ALI SHAIKH wa the joint owner of Flat No. 208. Buildin No. 10, TYPE-A, Known As "D B Ozone Situated at Western Express Highway Mira Bhayandar, Mira Road East, Thane MR. SHABBIR ALI SHAIKH Died On 10/08/2022, Leaving behind his (1) MRS ZAIBUNNISA SHABBIR SHAIKI (WIFE) (2) MR. SHANAWAZ SHABBIF SHAIKH (SON), (3) MR. SHAIBAZ NAWAZ SHABBIR SHAIKH (SON), a the surviving legal heirs. Upon th demise of the aforesaid owner, my clie MR. SHANAWAZ SHABBIR SHAIKH the SON of the deceased with the consent of the Co-legal heirs intends to nherit the **50%** undivided share in the said flat held by the deceased in hi name. Any person or persons having an claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my clien may lodge their respective objection within 15 days from the date hereo vould be completed.

Sd/- Zaigam Rizv Advocate M/S Zaigam Samshe Office No.5, 1 St Floor, Asmita Orien Near Rassaz Mall, Above CCI Mira Road (East Date: 22/05/202

PUBLIC NOTICE

That MR. NARAYAN PANDURANG KALAN, Aged 73 years, Occupation Retired, an Adult, of Mumbai, India Inhabitant, Residing at A/301, Varsha Swapna CHS Ltd., Gawanpada, Nea Mukund Society, Mulund- (East), Mumbai 400 081 has filed a Slums Appeal bearing No. SRA/Eligibility A-17 OF 2022 before thi Authority against MR. POPAT GAJANAN MUNDE Alias, PREETAM GAJANAN MUNDE, having his address at 101- A Jeejabai Bhosle Marg, Mankhurd West, D Babasaheb Ambedkar Nagar, Govandi (East), Mumbai – 400 043 and also a Assistant Divisional Fire Officer, Fir Brigade Office, Region- 6, Park Site Vikhroli- (West), Mumbai- 400 079 and three (3) others for deciding his eligibility in respect of a residential slum structure bein Room No. 4 admeasuring 180 sq. situated on property bearing CTS Nos. 669 669/1 to 35, 670 of Shivangan SRA Co operative Housing Society (Poposed Lokmanya Tilak Road, Mulund- (East) Mumbai – 400 081 in 'T' Ward of the Municipal Corporation of Greater Mumba Kindly, take note that the next hearing of the abovementioned Appeal is fixed on 28 August, 2023 at 11 am in the office of thi Authority for final arguments of the parties thereof. In the event if the parties concerne failed to appear before this Authority for the hearing on the said date, it shall be considered that they have nothing to say i the matter and that the Authority sha proceed to dispose off the Appea accordingly on its merits.

Date: 22.05.2023 For and on behalf of The Additional Collector (E/R) & Competent Authority, Eastern Suburb 1st Floor, LIC Building Next to Churchgate Railway Station Churchgate, Mumbai- 400 001

PUBLIC NOTICE

CAROL L. DESOUZA and NORMAN P DESOUZA (during his lifetime) were the owners of Flat No. 707 Building No. 28 Known as "D B Ozone" Situated Western Express Highway, Mir NORMAN P. DESOUZA died o 20/07/2018, leaving behind the said (1 CAROL LEOCADIA DESOUZA (Wife (2) MICHELLE DIANE DESOUZA Daughter) (3) ROCHELLE NATASHA DESOUZA (Daughter) as his onl surviving legal heirs. Upon the demise he aforesaid owner, my client CAROL LEOCADIA DESOUZA, the WIFE of the deceased with the consent of the Co-lega heirs intends to transmit the **50**% undivided share in the said flat held by the deceased in her name. Any person persons having any claim or objection for ransmitting the aforesaid flat in the sole name of my client may lodge their respective objections within 15 days from the date hereof failing which the ransmission process would I n the sole name of CAROL LEOCADIA Sd/- ZAIGAM RIZV

Advocate M/S Zaigam & Jamshe Office No.5, 1 St Floor, Asmita Orier Near Rassaz Mal Above CCD, Mira Road (East

56.16%

38.62%

जाहीर सूचना श्री. पराग धरमचंद सोळंकी (मालक) हे शत्रुंजय दर्शन

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) न्हणून ज्ञात सोसायटीचे प्रामाणिक सदस्य असल्याच द्मवा करतात आणि अशा सदस्यांना फ्लॅट क्र.६०३ क्षेत्रफळ ६१० चौरस फूट (बिल्ट-अप) ६व्या मजल्यावर, विंग ए मध्ये, शत्रुंजय दर्शन म्हणून ज्ञात हमारतीमध्ये सदर सोसायटीमधील, कॅडस्ट्रले सर्व्हे क्रमांक ३८६ (भाग) असलेल्या जमिनीवर बांधकामित गाझगाव विभाग, सेठ मोतीशा क्रॉस लेन, भायखळ पूर्व, मुंबई ४०००२७ (मालमत्ता) येथे स्थित . असल्याची मालमत्ता आहे. मुळात, शांताबेन लालचं सोनिग्रा आणि लालचंद पानेचंदजी सोनिग्रा यांनी मेसर्स अरविंद बिल्डर्स यांच्याकडून दि.०२.०८.१९७६ रोजीच्या विक्री कराराद्वारे सदर मालमत्ता खरेदी केली होती. पुढे, श्री. लालचंद पानेचंदजी सोनिग्रा यांचे दि.२२.०२.१९९९ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात श्रीमती शांताबेन लालचंद सोनिग्रा या आहेत दि.०४.०५.२००७ रोजी सदनिका विक्रीसार्ठ नोटरीकृत कराराद्वारे श्रीमती शांताबेन लालचंदर्ज प्तोनिग्र[ा] यांनी सदर संपत्ती श्री.पराग धरमचंद सोलंकी आणि श्री. धरमचंद भिकालाल सोलंकी यांना विकली श्री. धरमचंद सोलंकी यांचे दि.२५.०५.२०२१ रोजी नेधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती सुहासिनी धरमचंद प्तोलंकी (पत्नी) आणि दोन मुले श्र[ी]. मयूर धरमचंद प्तोलंकी आणि श्री. पराग धरमचंद सोलंकी हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. पुढे, अनुक्रमांक बीबीई-४, ११२९५/२०२१ अंतर्गत सह उपनिबंधक मुंबई : कडे नोंदणीकृत दि.१८.०८.२०२१ रोजीच्या प्रकाश करारनामाद्वारे श्रीमती सुहासिनी धरमचंद सोलंकी आणि श्री. मयूर धरमचंद सोलंकी यांनी यांच्या नावे असलेल्य गलमत्तेचे शीर्षक, स्वारस्य आणि हिस्सा त्यांचे . संबंधित अधिकार श्री. पराग धरमचंद सोलंकी यांच्या नावे केले आहे. सदर मालमत्तेच्या प्रतिभृतीच्य विरोधात मंजूर केलेली आर्थिक सुविधा प्रतिभूत करण्यासाठी येस बँक लिमिटेड (अशिल) च्या नार्वे ... तारण ठेवण्याचा हेतू आहे.

जर कोणी व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा कोणत्यार्ह भागावर वारसाहक, विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा उपभाडेपट्टा, करारनामा, हस्तांतर, वहिवाट, उप वहिवाट, मृत्युपत्र, न्यास, ताबा, मालकीहक, बक्षीस कायदेशीर हक, अदलाबदल, परवाना, परिरक्षा लिस गेन्डन्स, कर्ज, भत्ते, कोणत्याही न्यायालयाद्रारे वेतरीत किंवा मंजूर आदेश, निर्णय किंवा हकमनामा कर, महसूल, वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तजवीज केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन **७ (सात)** देवसांच्या कालावधीत खालील नमुद पत्त्यावर खाली स्वाक्षरीकर्त्याकडे मुळ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी . चरुपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा थगित, मुक्त, माघारी घेतले आहेत. त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशिलांव बंधनकारक असणार नाही आणि मालकांचे सदर गलमत्तेबाबतचे एकमेव मालकीत्व कायदेशीर असल्याचे समजले जाईल आणि पुढील कोणत्यार्ह . संदर्भाशिवाय आमच्या अशिलांच्या नावे सद गलमत्तेचे तारण केले जाईल.

भाज दिनांकीत २२ मे, २०२३ मनिष एन. राजानी व्यवस्थापकीय भागीदार वसमम लिगल

-१०६, १ला मजला, विश्वकर्मा फेज-१ बिल्डींग नं.५ कोहौसोलि.. बँक ऑफ इंडियाच्या वर. अंबाडी रोड, वसई (प.), पालघर-४०१२०२

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

ओरिएंटल क्रेडिट कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. डी - ५, रस्ता क्र. २०, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०९३. *दू*रध्वनी क्र. : + ९१ ८४४८ १९९६९९ ई-मेल :orientalcreditcapital@gmail.com सीआयएन: U67120MH1994PLC296310

फॉर्म क्र.आयएनसी - २६ (कंपन्या (संस्थापन) नियम, २०१४ चे नियम ३० अंतर्गत) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून अन्य राज्यात स्थानांतरित करण्याकरिता वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावयाची जाहिरात केंद्र सरकार, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) व कंपन्या (संस्थापन) नियम २०१४ च्या नियम ३० च्या उप नियम ५(अ) च्या प्रकरणी

.... ओरिएंटल क्रेडिट कॅपिटल लिमिटेडच्या प्रकरणी त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : प्लॉट क्र. डी - ५, रस्ता क्र.

२०, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०९३ सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली येथे स्थानांतरित करता येण्याकरिता दि.१९.०५.२०२३ रोजी आयोजित कंपनीच्या विशेष र्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावाच्या अटीअंतर्गत कंपनीच्या संस्थापन समयलेखातील बदलाच्या निश्चितीकरिता कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहे.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाद्वारे कोणाही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचत असल्यास त्याने त्याची/तिची हरकत त्याचे/तिचे हिताचे स्वरूप व विरोधाची पार्श्वभूमी यांसमवेत प्रतिज्ञापत्रासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून चौदा दिवसांच्या आत गुंतवणूकदार तक्रार फॉर्म भरून एमसीए २१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे पाठवावा किंवा रजिस्टर पोस्टाने क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ००२ येथे पाठवावी वा सदर करावी, ज्याची एक प्रत अर्जदार कंपनीकडे वरील निर्देशित नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी.

अर्जदार ओरिएंटल क्रेडिट कॅपिटल लिमिटेड करिता व त्यांच्या वतीने

दिनांक : २२.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

यश कुमार गर डीआयएन : १००४१५३५

प्राइम क्रेडिट कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१७५. मेटो हाऊसच्या मागे. सीएसटी रोड. कालिना, वांद्रे कर्ला संकल.

सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०९८. दूर.क. : + ९१ ८४४८ १९९ ६९९. ई-मेल : primecreditcapital@gmail.com सीआयएन : U67120MH1995PLC297093

फॉर्म क्र.आयएनसी - २६ (कंपनी (संस्थापन) नियम, २०१४ चे नियम ३० अंतर्गत) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून अन्य राज्यात स्थानांतरित करण्याकरिता वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावयाची जाहिरात

केंद्र सरकार, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) व कंपन्या (संस्थापन) नियम २०१४ च्या नियम ३० च्या उप नियम ५(अ) च्या प्रकरणी

प्राइम क्रेडिट कॅपिटल लिमिटेडच्या प्रकरणी त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : **प्लॉटक्र. १७५, मेट्रो हाऊसच्य**

मागे, सीएसटी रोड, कालिना, वांद्रे कुर्ला संकुल, सांताक्रूझ (पूर्वे), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०९८ याचिकाकते सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली येथे स्थानांतरित करता येण्यांकरिता दि. १८.०५.२०२३ रोजी आयोजित कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुर विशेष ठरावाच्या अटीअंतर्गत कंपनीच्या संस्थापन समयलेखातील बदलाच्या निश्चितीकरित

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहे. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाद्वारे कोणाही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचत असल्यास त्याने त्याची/तिची हरकत त्याचे/तिचे हिताचे स्वरूप व विरोधाची पार्श्वभूमी यांसमवेत प्रतिज्ञापत्रासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून चौदा दिवसांच्या आत गुंतवणुकदार तक्रार फॉर्म भरून एमसीए २१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे पाठवावा किंवा रजिस्टर पोस्टाने क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरीन ड्राइव्ह, मुंबई महाराष्ट्र - ४०० ००२ येथे पाठवावी वा सदर करावी, ज्याची एक प्रत अर्जदार कंपनीकडे वरील निर्देशित नोंदणीकृत

> अर्जदार प्राइम क्रेडिट कॅपिटल लिमिटेड करिता व त्यांच्या वतीने जय अशोककुमार भंडारी डीआयएन : ०७७१३२५४

(Formerly, Swan Mills Limited)

SWAN ENERGY LIMITED

कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी.

दिनांक : २२.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

Corporate Identity Number(CIN): L17100MH1909PLC000294 Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone:022-40587300; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Audited Consolidated Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2023 [Rs. in Lakhs]

[CONSOLIDATED] Year ended 31/03/2022 0uarter ended 31/03/2023 Quarter ended 31/12/2022 Quarter ended Year ended 31/03/2023 Particular 31/03/2022 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Total income from operations 93,743.35 10,274.05 49,409.11 Net Profit for the period (before Exceptional and/or Extraordinary items) 15,366.97 (8,628.35) (4,889.70)(6,224.33)(18,422.87) Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items) (3,234.67)9,973,28 (4.889.70)(6,224,33)(18,422.87) Net Profit for the period after tax (after 6214,46 (1,570.06)(4,152.42)(6,104.92) (15,789.29) Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (6,647.83) (15,777.97) 5,671.55 (1,570.06)(4,142.02)comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 2,639.17 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) 2,25,728.69 1,21,892.7 "Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for (7.19)(0.59)(1.69)(2.52)(6.46)ontinued and discontinued operations) Basic: Diluted (7.19)(0.59)(2.52)(1.69)(6.46)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in

2. Key Standalone Financial Information:

Rs. in Lakhs Ouarter ended Ouarter ended Ouarter ended Year ended Year ended 31/12/2022 Particular 31/03/2023 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Total Income 6,761.07 9,295.61 30.468.48 40,974.80 Profit before tax 305.41 57.62 1,117.83 480.16 480.84 Net Profit after Tax 224.89 44.63 931.48 363.50 317.80 3. In terms of Section 133 of the Companies Act, 2013, the Company has adopted Indian Accounting Standards

(Ind-AS) w.e.f 01.04.2017 and this financial results have been prepared in accordance with the said Ind-AS. Trasnition date to Ind AS is 01.04.2016.

13.42%

For Swan Energy Limited Paresh V. Merchant

Executive Director

Place : Mumbai Date: May 20, 2023

56.22%

FINEOTEX CHEMICAL LIMITED www.fineotex.com, Tel. No. 022-26559174-77 Fax: 022-26559178. 400050. Email: info@f CIN: L24100MH2004PLC144295 Operational EBIDTA for Revenue from Operations Q4 Operational EBIDTAS for

ı	EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESUL	IS (SIAND	ALONE A	ND CONS	OLIDAIED) FOR THE	QUARTE	CAND TEA	AK ENDED	MARCH 3	1, 2023	
		·	·								(₹ in Lacs)	
			S	TANDALO	NE		CONSOLIDATED					
Sr.	Particulars	Q	Quarter Ended			Year ended		Quarter Ended			Year ended	
lo.		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
	Total Income from Operations	9,150.47	6,721.57	7,061.88	29,555.03	25,007.90	13,798.95	10,922.96	12,139.36	51,699.56	36,823.29	
:	Net Profit for the period (before Tax,											
	Exceptional and Extraordinary Items)	1,991.40	1,825.87	1,229.64	6,770.77	5,675.70	3,337.65	2,904.39	2,065.62	11,479.85	7,328.79	
	Net Profit for the period before Tax											
	(after Exceptional and Extraordinary Items)	1,991.40	1,825.87	1,229.64	6,770.77	5,675.70	3,337.65	2,904.39	2,065.62	11,479.85	7,328.79	
.	Net Profit for the period after Tax											
	(after Exceptional and Extraordinary Items)	1,500.30	1,360.27	1,082.33	5,201.90	4,397.98	2,599.95	2,247.55	1,699.62	8,955.44	5,688.97	
;	Total Comprehensive Income for the period											

52.97%

14	Net Profit for the period (before Tax,										
ı	Exceptional and Extraordinary Items)	1,991.40	1,825.87	1,229.64	6,770.77	5,675.70	3,337.65	2,904.39	2,065.62	11,479.85	7,328.79
3	Net Profit for the period before Tax										
	(after Exceptional and Extraordinary Items)	1,991.40	1,825.87	1,229.64	6,770.77	5,675.70	3,337.65	2,904.39	2,065.62	11,479.85	7,328.79
4	Net Profit for the period after Tax										
	(after Exceptional and Extraordinary Items)	1,500.30	1,360.27	1,082.33	5,201.90	4,397.98	2,599.95	2,247.55	1,699.62	8,955.44	5,688.97
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,504.62	1,358.92	1,076.63	5,202.16	4,392.56	2,604.28	2,246.20	1,693.92	8,955.71	5,683.55
6	Paid Up Equity Share Capital										
	(face value of ₹2/- each)	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97	2,214.97
7	Earnings per share (before and after										
	extraordinary items) (face value of ₹ 2/- each)										
	(Not annualised)										
l	(a) Basic and Diluted	1.35	1.23	0.98	4.7	3.97	2.33	2	1.49	7.97	4.97

Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these results are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.fineotex.com).

The above Results for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its

For and on behalf of Board of Director Sanjay Tibrewala Executive Director DIN: 00218525

Place : Mumbai Date: May 20, 2023

meeting held on May 20th, 2023